

WHITE ORGANIC RETAIL LIMITED

(FORMERLY WHITE ORGANIC RETAIL PRIVATE LIMITED / SAPNA INFRAVENTURE PRIVATE LIMITED) 312A, Kailas Plaza, Vallabh Baug Lane, Ghatkopar (East), Mumbai - 400 077. INDIA Tel: +91.22.25011983 | Fax: +91.22.25011984 | Web: whiteorganics.co.in Email: info@whiteorganics.co.in | CIN: U01100MH2011PLC225123

7th November, 2020

To, Listing Department BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort Mumbai- 400 001

Scrip Code: 542667

SUB: Submission of Published Notice of Board Meeting to be held on November 13, 2020.

Dear Sir,

Please find enclosed herewith certified copies of newspaper advertisement published in Financial Express (English) and Mumbai Lakshadeep (Marathi) edition dated November 06, 2020 in respect of publication of notice of Board Meeting to be held on November 13, 2020, in compliance with SEBI (listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Kindly take the above on your record

Thanking You, Yours faithfully For White Organic Retail Limited

Darshak Rupani Managing Director (DIN : 03121939) FRIDAY, NOVEMBER 6, 2020

FINANCIAL EXPRESS 13

		GOV	RNMENT OF TAMILNADU	
Networking & Commun Main Building, Sector	nication Dept., State Bank Global IT Centre, 11, CBD Belapur, Navi Mumbai - 400 614.	PUBLIC W BUILDINGS TENDER	ORKS DEPAR (C&M) CIRCLE, COIMBATO DATE EXTENSION NOTIFICA	DRE -1. NTION
C	DRRIGENDUM-III	Due to unavoidable administrative		nt is hereby issued for extending
Network Integrator (NI	equest for Proposal for Engagement of and setting up of Next Gen Network OCS) dated 18.08.2020. Corrigendum-III	the receipt of Tender date for Notice N NIT.26/BC/C&M/CBE/2020-2021 date	d : 02.11.2020. For	ce called for in the Tender Notice Read
	accessed under Procurement news at Bank's	Date availability of Tender Documents		Upto 10.12.2020
	.co.in or https://bank.sbi	Last date of receipt of Tender Date of Opening of Tender	20.11.2020 upto 3.00 p.m. 20.11.2020 at 3.30 p.m.	11.12.2020 upto 3.00 p.m. 11.12.2020 at 3.30 p.m.
Last date and time for sul	omission of bids: 18.11.2020 up to 15.00 hrs.	, .		
Place: Navi Mumbai Date: 06/11/2020	Sd/- Deputy General Manager (Networking & Communication Dept.)	Other Conditions remain unaltered. DIPR / 4157 / TENDER / 2020		ing Engineer, PWD, M) Circle, Coimbatore



ABB India Limited CIN: L32202KA1949PLC032923

Registered Office: 21st Floor, World Trade Center, Brigade Gateway, No.26/1. Dr. Rajkumar Road, Malleshwaram West, Bengaluru – 560 055 Phone: +91 (80) 2294 9150 - 2294 9153; Fax: +91 (80) 2294 9148 Website: www.abb.co.in E-mail: investor.helpdesk@in.abb.com

Extract of unaudited results for the guarter and nine months ended 30/09/2020

(₹ in crores)

	Particulars	Quarter ended 30/09/2020	Nine months ended 30/09/2020	Quarter ended 30/09/2019
1	Total income from operations	1,612.17	4,120.19	1,745.62
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	113.96	165.19	112.69
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	113.96	223.98	112.69
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	85.49	168.24	78.81
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	83.53	150.88	66.01
6	Equity Share Capital (Face value per share₹2/- each)	42.38	42.38	42.38
7	Earnings per share (of ₹ 2/- each) (for continuing operations) 1. Basic 2. Diluted	4.03 4.03	7.94 7.94	3.72 3.72
8	Earnings per share (of ₹ 2/- each) (for discontinued			

WWW.FINANCIALEXPRESS.COM

KONARK SYNTHETIC LIMITED

(CIN: L17200MH1984PLC33451)

Regd. Office : Building No. 7, Mittal Industrial Estate, Andheri Kurla Road, Sakinaka, Andheri (East), Mumbai - 400 059. Phone No. : 022 - 4089 6300; Fax No. : 022 - 4089 6322; Email id: info@konarkgroup.co.in; website : www.konarkgroup.co.in

Extract of Un-Audited Financial Results for the guarter and half year ended 30.09.2020

	626					(Rs.in Lakhs)
6	Lange of the	Standalone	8	Consolidated		1
Particulars	Quarter ended 30.09.2020 (Un-Audited)	Half Year ended 30.09.2020 (Un-Audited)	Quarter ended 30.09.2019 (Un-Audited)	Quarter ended 30.09.2020 (Un-Audited)	Half Year ended 30.09.2020 (Un-Audited)	Quarter ended 30.09.2019 (Un-Audited
Total income from operations (net)	76.30	132.00	2,029.99	76.30	132.00	2029.99
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(1,121.24)	(1,275.40)	(142.41)	(1182.55)	(1400.05)	(202.19)
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	731.83	577.66	(142.41)	655.29	445.05	(209.73)
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	731.83	577.66	(142.41)	655.29	445.05	(209.73)
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	731.83	577.66	(142.41)	655.29	445.05	(209.73)
Equity Share Capital	580.80	580.80	580.80	580.80	580.80	580.80
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-	-				
Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs. 10 /- each)	ĺ					Second St.
(i) Basic	12.60	9.95	(2.45)	11.28	7.66	(3.61)
(ii) Diluted	12.60	9.95	(2.45)	11.28	7.66	(3.61)
Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs. 10/- each)						
(i) Basic	12.60	9.95	(2.45)	11.28	7.66	(3.61)
(ii) Diluted	12.60	9.95	(2.45)	11.28	7.66	(3.61)

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly and Half Yearly Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Half Yearly Results are available on the Stock Exchange website viz, www.bseindia.com and Company's Website www.konarkgroup.co.in,

> For and on behalf of the Board of Directors Konark Synthetic Limited Sd/-

> > Amitabh Kejriwal

DIN: 0005864

Managing Director

Place: Mumbai

KONARK

Date: 05/11/2020

Kothari Rend Office Kother Build of CARS & CHEMICALS LIMITED Regd.Office:"Kothari Buildings", 115, Mahatma Gandhi Salai, Nungambakkam, Chennai - 600 034

SUGARS AND CHEMICALS LTB

CIN: L15421TN1960PLC004310 Phone No. 044-30281595/30225507, Fax: 044-28334560 Email: secdept@hckgroup.com Website: www.hckotharigroup.com/kscl

Extract of Unaudited Financial Results for the Quarter and Half year ended 30th September 2020 (P) - to I alike t

Particulars	Quarter Ended 30.09.2020	Half year Ended 30.09.2020	Quarter Ended 30.09.2019
		Unaudited	tel na litational orthog
Total income from operations	8126.18	20923.98	6562.40
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional)	(376.80)	905.50	320.71
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items)	72.42	1402.13	320.71
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	55.45	1234.14	21.79
Total Comprehensive Income for the period [comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other comprehensive Income (after tax)]	55.18	1233.62	21.43
Equity Share Capital	8288.86	8,288.86	8,288.86
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year		(-)	-
Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations) Basic : Diluted :	0.07	1.49 1.49	0.03 0.03

APPAREL. E-Land Apparel Ltd. CIN: L17110KA1997PLC120558 Regd. Office: #16/28. Sri Vinayaka Indi Estata, Singasandra Near Dakshin Honda Showroom Hosur Road, Bangaluru KA 560058 IN Ph.: 080-42548500 Pax: 080-28472602 E-Mail: investor@elandapparel.com

Website: www.elandapparel.com NOTICE

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015, NOTICE is hereby given that the meeting of the Board of Directors of the company is scheduled to be held on Thursday, November 12, 2020 by means of Video Conferencing at No. 2105 Block 2 Shobha Classic apartment Haralur Main Road, Near Ozone Residenza, Bangalore South Bengaluru 560102 inter-alia, to consider and approve Un-audited Financial Results along with Limited Review Report for the quarter and Half year ended 30th September, 2020 For E-Land Apparel Limited Sd/-JAE HO SONG

Place: Bangalore Date: : November 06, 2020. Managing Director DIN: 07830731

VHITE ORGANIC RETAIL LIMITED (Formerly known as White Diamond Industries Limited)

Regd. Off.: 312A, Kailas Plaza, Vallabh Baug Lane, Ghatkoper East Mumbai - 400077. CIN: L01100MH1990PLC055860

NOTICE

Pursuant to Regulation 29 of SEBI (Listing **Obligation & Disclosure Requirements)** 2015, intimation is hereby given that meeting of the Board of Directors of White Organic Retail Limited is scheduled to be held on Friday, 13" November, 2020 at 02.00 P.M. at its Registered Office situated at 312A, Kailas Plaza, Vallabh Baug Lane, Ghatkopar East Mumbai - 400077 for approval of Un-Audited Financial Results of the Company as per Regulation 33 SEBI (Listing Obligation & Disclosure Requirements) for the period ended September 30, 2020. By and on behalf of the Board of Directors, For, WHITE ORGANIC RETAIL LIMITED SD/

Darshak Rupani

Managing Director Place: Mumbai DIN: 03121939 Date: 4" November, 2020

operations)				
1. Basic	(0.22)	(0.31)	-	
2. Diluted	(0.22)	(0.31)	-	
				1

Notes:

1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites: www.nseindia.com and www.bseindia. com and company's website: www.abb.co.in.

For ABB India Limited

Bengaluru November 05, 2020 Sd/-Sanjeev Sharma **Managing Director** DIN: 07362344



INOX LEISURE LIMITED Registered Office: ABS Towers, Old Padra Road, Vadodara 390 007, Gujarat.

Tel: (91 265) 6198111 | Fax: (91 265) 2310312 Email: contact@inoxmovies.com | Website: www.inoxmovies.com CIN: L92199GJ1999PLC044045

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30th SEPTEMBER, 2020

Sr.	Deutieuleus	Quarter ended	Half year ended	Quarter ended
No.	Particulars	30-09-2020	30-09-2020	30-09-2019
1	Total Income from operations	36	61	51,994
2	Net Profit/(loss) for the period before tax (Before exceptional Items)	(9,063)	(18,855)	5,343
3	Net Profit/(loss) for the period before tax (After exceptional Items)	(9,063)	(18,855)	5,343
4	Net Profit/(loss) for the Period after tax (After exceptional Items)	(6,783)	(14,147)	3,513
5	Total Comprehensive Income for the period (Comprising profit/(loss) for the period after tax and Other Comprehensive Income after tax)	(6,726)	(14,045)	3,514
6	Paid-up equity share capital (face value Rs. 10 per share)	10,268	10,268	10,264
7	Earnings/(loss) per share (face value of Rs.10/- each)			
	a) Basic (Rs.)	(6.74)*	(14.23)*	3.57*
	b) Diluted (Rs.)	(6.74)*	(14.23)*	3.57*

Note: The above is an extract of the detailed format of guarterly and half yearly Unaudited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Half Yearly Unaudited Financial Results is available on the National Stock Exchange of India Ltd website at www.nseindia.com and Company's website at www.hckotharigroup.com/kscl

Place : Chennai Date : 05.11.2020 for Kothari Sugars & Chemicals Limited Arjun B Kothari Managing Director



ESS KAY FINCORP LIMITED (CIN: U65923RJ1994PLC009051)

Registered Office: G 1-2, New Market, Khasa Kothi, Jaipur, Rajasthan - 302001 Ph.: +91-141-4161300 | E-mail: info@skfin.in

Statement of Unaudited Financial Results for the half year ended September 30, 2020

[Regulation 52 (8), read with Regulation 52 (4) of the SEBI (LODR) Regulations, 2015]

(Amount in Rs. in lakhs)

1		1	
S. No.	Particulars	For the half year ended September 30, 2020 (Unaudited)	For the half year ended September 30, 2019 (Unaudited)
1	Total Income from Operations	31,209.95	25,711.72
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items)	6,366.93	3,676.13
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/ or Extraordinary items)	6,366.93	3,676.13
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/ or Extraordinary items)	4,778.32	2,805.89
5	"Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]"	4,725.99	2,840.44
6	Paid up Equity Share Capital	503.97	460.32
7	Reserves (Excluding Revaluation Reserve)	92,167.33	60,155.29
8	Net Worth	89,917.93	60,415.71
9	Paid up Debt Capital / Outstanding Debt	2,38,192.74	2,03,836.35
10	Outstanding Redeemable Preference Shares	NIL	NIL
11	Debt Equity Ratio	2.65	3.37
12	Earnings Per Share (of Rs. 2 each) (for continuing and discontinued operation) -		
	Basic	18.96	12.19
	Diluted	18.80	12.19
13	Capital Redemption Reserve	Not Applicable	Not Applicable
14	Debenture Redemption Reserve	Not Applicable	Not Applicable
15	Debt Service Coverage Ratio	Not Applicable	Not Applicable
16	Interest Service Coverage Ratio	Not Applicable	Not Applicable
Notes			

(*) Not annualized Notes:

- 1. The above results were reviewed by the Audit Committee and were thereafter approved by the Board of Directors at its meeting held on 5th November 2020. The Statutory auditors of the Company have carried out Limited Review of the above results and have issued unmodified review report.
- 2. The above results are an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the stock exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited quarterly standalone and consolidated Financial Results are available on the Stock Exchanges' website (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company's website (www.inoxmovies.com).

3. Information on Standalone Financial Results :

(Rs. in Lakhs				
Sr. No.	Particulars	Quarter ended 30-09-2020	Half year ended 30-09-2020	Quarter ended 30-09-2019
1	Total income from operations	36	61	51,994
2	Net Profit/(loss) for the period before tax (After exceptional Items)	(9,063)	(18,856)	5,342
3	Net Profit/(loss) for the Period after tax (After exceptional Items)	(6,783)	(14,148)	3,513

On behalf of the Board of Directors **For INOX Leisure Limited**

Place : Mumbai

Date : 5th November, 2020



Director

- Notes:
 - 1 In accordance with Regulation 52 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company has published audited financial results for the year and half year ended September 30, 2020. The above audited financial results were reviewed by the Audit Committee held on November 04, 2020 and approved by the Board of Directors at its meeting held on November 05, 2020.
 - 2 The above is an extract of the detailed unaudited financial results filed with Stock Exchange under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full audited financial results are available on the websites of the Bombay Stock Exchange and the website of the company www.skfin.in
 - 3 For the items referred in sub-clauses (a), (b), (d) and (e) of the Regulation 52 (4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the Bombay Stock Exchange and can be accessed on www.bseindia.com
 - 4 Additional Information as required by Regulation 52 (4) of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulations 2015 are given below :-
 - a) The CRISIL, Credit Analysis & Research limited (CARE) & Brickwork Ratings (BWR) have assigned following ratings to the Company:

Facility	September 30, 2020	March 31, 2020
(a) Secured debentures	CRISIL A CARE A BWR A	CRISIL A CARE A BWR A
(b) Unsecured debentures	CRISIL A CARE A (Tier-II) CARE A	CRISIL A CARE A (Tier-II) CARE A
(c) Subordinated term loan	CARE A	CARE A
(d) Bank facilities	CRISIL A CARE A BWR A	CRISIL A CARE A BWR A

- b) Previous due date for the payment of interest / dividend for Non Convertible Redeemable Preference Shares / repayment of principal of not convertible preference shares / Non Convertible Debt Securities and whether the same has been paid or not : Set out in Appendix "1" for debt securities. The company does not have outstanding Non Convertible Redeemable Preference Shares.
- c) Next due date for the payment of interest / dividend of Non Convertible Preference Shares / principal along with the amount of interest / dividend of Non Convertible Preference Shares payable and the redemption amount : Set out in Appendix "1" for debt securities. The company does not have any outstanding Non Convertible Redeemable Preference Shares.

Place : Jaipur Date : November 5, 2020	For and on behalf of the Board of Directors Sd/- Rajendra Kumar Setia Managing Director DIN- 00957374
Vehicle Finance	SME Q 7 325+ SME SME
\$ 1800 1039 039	www.skfin.in Follow us on: f y 🖙 in





मध्यप्रदेशात चीनी फटाक्यांवर बंदी

D OFFICE: 71, LAXNI BUILDING 41 SIR P. M. ROAD, FORT, MUMBAI: 40

NOTICE

PUBLIC NOTICE

nember of said society in respect of said

flat who has sold and transferred her

rights, title interest in respect of said flat in favor my clients by executing the agreement for sale dated 21.11.2017,

bearing document No.16468/2017, duly

hane 7, and by virtue of said agreemen

of sale, my clients become the member o

tertained which may pleased be noted.

Adv. SHEKHAR L. DUDHE

Place: Mumba

Sd/

902, Pancharatna 'C' CHS Ltd, Bldg. No.59C, New Mhada Tower, CSR Complex, Opp. Ekta Nagar, Kandivali (W) Mumbai-400067 Date: 06/11/2020 Place: Mumba

aid society.

red before the Joint Sub Registrat

For Bacil Pharma limited

Prekesh She

Director

केले होते. यामध्ये चिनी फटाके भोपाळ. 09 आणि त्यांचा वापर करण्यावर नोव्हेंबर (हिं.स.) चीनशी सीमेवर बंदी घालण्याचा निर्णय अञलेल्या घेण्यात आला. तसंच त्याचा सूरू वापर केल्यास संबंधितांवर तणातणीच्या एक्स्प्लोसिव्ह ऍक्ट अंतर्गत पार्श्वभूमीवर मध्यप्रदेश सरकारने कारवाई करण्यात येणार निर्णय असल्याचंही त्यांनी सांगितले. मोठा घेतलाय. राज्यात चीनी BACIL PHARMA LIMITED फटक्यांची

वाहतूक, साठवणूक आणि विक्री यावर NOTICE Dursuent to Regulation 29, 33 and 47(11)(a) of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulations, 2015 is hereby given that Maeting of the Board of Directors of the Company will be held at the Registered Office of the Company situated at 71, Laxmi Uniding 4th Noor, Sir P. M. Rada, Fort, Mumbai 400001 on Thursday, 12th November, 2020 to consider and approve the Un-auding Financia Results along with Limited Review Report and statement of asset and liabilities and cash flow for the Quarter and half year ended 30th September, 2020 along with other routine business. बंदी घालण्यात आलीय. डायरेक्ट फॉरेन जनरल चिनी ट्रेडद्वारे आणि अन्य परदेशी फटाक्यांच्या Date : 05.11.2020 आयातीसाठी कोणतेही परवाने देण्यात आले नाहीत, Notice is hereby given to the public that my clients1) MR. ASHOK P. SOLANKI,2) असं मध्यप्रदेश MRS. MAMTA A.SOLANKI are the joint owner and member of society, in respect of the flat 107, First Floor, B Wing in सरकारने रूपष्ट केले आहे. Venkateshwar Nagar Bldg. No.6 CHS Ltd, cabin Road Bhayander (East) District मध्यप्रदेश Survey No 3/2, 2(P), 7 of village Khari, Taluka Thane, District Thane hereinafter Survey No 3/2, 2(P). 7 of village Khari, Taluka Thane, District Thane hereinafter सरकारच्या गृहविभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. referred to as Said Flat. That the original owner of said Flat Mrs Sushilaber राजेश राजौर यांनी Sarvaya, had been sold and transferred her rights, title and interest in respect of said flat, in favour of Mr.Vasudev जिल्हाधिकारी सर्व आणि पोलीस T.Shettigar, by executing agreement date 05.09.1994 That Mr.Vasudev T.Shettiga अधीक्षकांना as expired on 09.03.2015 and after his death his wife had been become the

निर्देश यासंदर्भात दिले आहेत. तसेच या फटाक्यांची विक्री, वाहतक आणि साठवणुकीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. कायद्याचं उल्लंघन के ल्यास वर्षांपर्यंतच्या S शिक्षेची तरतूदही आहे. यापूर्वी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ब्धवारी यासंदर्भात

एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन

> **PUBLIC NOTICE** This is to bring to the notice of the gener public that our client. is intending to enter into a transaction with Mrs. SHABANA FIROZ KHAN, in respect of Flat No.01 Ground Floor, (Formerly known as Omka Apartment) The Paradise CHS Limited Paily Pada, Trombay, Mumbai, same wa chased from Mrs. BABITA BISWAJEET GANGULY, wife of Late BISWAJEET KAMLAKANTH GANGULY, original Flat wner who expired on 05/07/1997, leaving behind his only wife Mrs. BABITA BISWAJEET GANGULY, by vide Agreement dated 5th April 2004 more rticularly described in the SCHEDULE hereunder.

Any person(s)/ entity(ies) including but no nited to an individual, Hindu Undivide Family, a company, bank(s), financia institution(s), non-banking financial institution(s), a firm, an association of persons or a body of individuals whethe incorporated or not, lender(s) and/or याव्यतिरिक्त आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत स्थानिक वस्तूंची खरंदी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

श्रीमती PUBLIC NOTICE Ramnath Chimnaram Kapuria मेम्बर प - 208, Pooja Nagar No. 5 CHS Ltd ऑप. ह Cabin Cross Road, Bhayandar (East), Thane - 401105. बोरिवल Have lost their Share Certificate सर्टीफीव & have Complained at Navghar Police Station at 15/05/2018. 884 8 Any one have objection can शेअर contact Society within 15 days if बाबतीत not received any Complained than असल्या society will provide the Duplicate

3.00 p at Car

होणार आहे

सूचना

मैस्ट्रॉस इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेश

सिस्टिम्स लिमिटेडकरि

बाळकृष्ण तेंडुलक ध्यवस्थापकीय संचालग

सही.

Share Certificate. Mob - 9821971721 (Ramnath) Dated : 06/11/2020

जाहीर नोटीस या नोटीसेद्वारे सर्व जनतेस कळविण्यात येते

की, सदनिका क्र. ४०३, ए विंग चौथा मजला, भैरव सृष्टी कॉम्प्लेक्स ए आणि बी विंग को. ऑप. सहकारी सोसायटी लि. १५० फुट भाईंदर (प), तालुका जिल्हा ठाणे हि श्रीमती कमलेश विनोद गुप्ता, हिच्या नावे होती. श्रीमती कमलेश विनोद गुप्ता हिचे दिनांक २२/०४/२०१९ रोजी निधन झाले आहे, तिच्या मृत्यू नंतर वरील सदनिका व शेअर सटींफिकेट सोसायटीने तिचा पती श्री विनोद बिहारी गुप्ता ह्याच्या नावे केले आहे, आमचे अशिलांनानी वरील सदनिका श्री विनोद बिहारी गुप्ता ह्यांच्या कडून खरेदी करण्याचे ठरविले आहे. तरी सदर सदनिकेवर कोणाही व्यक्तींचा किंवा कोणाही वारसांचे कोणत्याही प्रकारचा हक, अधिकार, हितसंबध, दावा असल्यास तरी त्याबाबत कोणाचीही हरकत असल्यास त्यांनी हि नोटीस प्रसिध्द झाल्या पासून १४ दिवसांच्या आत् ३, सुपार्श्व दर्शन, वेंकटेश पार्क, फाटक रोड, भाईंदर प. ठाणे ४०१ १०१ या पत्त्यावर लेखी पुराव्यांसह कळवावे. अन्यथा तसा कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क. अधिकार हितसंबध, दावा नाही आणि असल्यास तो सोडून दिला आहे, असे समजण्यात येईल. सही/-

वकील केनेट आर. गऱ्या,

Any person having any claim, right, title or interest over the said flat by way of sale, एस्सार (इंडिया) लिमिटेड सीआवएन: एल६७१२०एमएच१९५१पीएलसी२२२८७१ नोंदणीकृत कार्यालय: २०४, वी विंग, न्यु प्रभात conveyance, gift, exchange, inheritance nortgage, Charge, lease, succession and /or any manner whatsoever should एसआरए कोहौसोलि., चिकवाडी, प्लॉट क्र.११५ तलेरी फॅक्टरीच्या पुढे, प.दू. महामार्ग, अंधेरी (पू.), timate the same to undersigned in writing मुंबई-४०००९९. फोन: ०२२-४०६७६०००, ई-मेल: esaarindialtd@gmail.com with supporting documents within 14 days rom the date of publication of this notice a वेबसाईट: http://.esaar.in the address provided hereunder and afte expiry of 14 days of notice period any claim सूचना from any person or public will not be

रेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्कलोज रिक्रगयरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २१(१)(अ) सहयाचिता नियम ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे अध्यक्षांच्या अनमतीने इतर व्यवसाय आणि 30 सप्टेंबर, २०२० रोजों संपलेल्या तिमाही व अर्थवर्षाकरित कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष तसेच त्यावरील ग्यादिल पुनर्विलोकन अहवाल विचारात घेणे व मान्यत देणे याकरिता कंपनीचे **कॉपोरिट कार्यालय: युनिट क्र.४०** न वेस्टर्न एज १, कणाकिया स्पेसेस, प.द्रु. महामार्ग, वोरिवल (पुर्व), मुंबई-४०००६६ येथे गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०२० रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. सदर सूचना कंपनीच्या http://.esaar.in वेबसाईटव आणि स्टॉक एक्सचेंजच्या जसे बीएसई लिमिटेः

www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. एस्सार (इंडिया) लिमिटेडकरि सही/ दिनांकः ०५.९१.२०२० राघवेंद्र कुमा ठिकाण : मुंबई मंचालत

डीआयएन:०८१२६५३१ नमुना क्र.७५ सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग मुंबई धर्मावाय आयुक्त भवन, २ रा मजला, ८३ डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई-४०००१८ चौकशीची जाहीर नोटीस अर्ज क्रमांक : ACC / X / 1082 / 2020

ठिकाण : नवी मंबई दिनांक: ०५.११.२०२० सार्वजनिक न्यासाचे नाव : " Gulame Mustafa Hindalvali Seva Sangh " ...बाबत. Sudhir Bandu Jadhav ... अर्जवार.

	नादणाकृत कायालयः ६/स कोहौसोलि., जेसलपार्क जवळ
	महाराष्ट्र-४०११०५. वेवसा
जाहेर नोटीस	ई-मेलः citurgia_ स्र
श्रीमती लथा मंगलदास खारवा ओनर /	सेवी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स
मेम्बर फ्लॅंट नं. २३, पत्ताः १५५, धनश्री को-	रेम्युलेजन्स २०१५ च्या नियम देण्यात येत आहे की, ३० र
ऑप. हौ. सो. ली., RSC- २६, गोराई (२),	तिमाही व अर्धवर्षाकरिता कंपनी
बोरिवली (वेस्ट), मुंबई ४०००९१ चे शेअर	विचारात घेणे व मान्यता देणे २०२० रोजी कंपनीच्या संचाल
सर्टीफीकेट नं. २३ डिस्टीन्कटीव नं. १११ ते	सदर सूचना व विलीय
११५ हरवलेले आहे आणि त्यांनी डुप्लीकेट	www.citurgiabio.in एक्सचेंजच्या www.bsein
	आहेत.
शेअर सर्टीफीकेटसाठी अर्ज केला आहे या	सितुर्जीया ब
बाबतीत कोणाची काही हरकत/ दावा	दिनांकः ०५.११.२०२० ठिकाणः मुंबई
असल्यास तर त्यांनी सेकेटरीला या	IOMINI: Mais
जाहीरातीच्या १५ दिवसाच्या आत लेखी	
सुचीत करावे त्यानंतर कुठलाही दावा मान्य	लुक्स हेल्थ सा
करणार नाही आणि सोसायटी डुप्लीकेट शेअर	सीआवएन:एल९३०३०एम
सर्टीफीकेटसाठी कार्यवाही सुरु करील.	नोंदणीकृत कार्यालय:
सही /- सेक्रेटरी	प्लॉट् क्र.२७/३३, ब्युमॉ
स्थळ : मुंबई दिनांक: ०६/११/२०२०	लेन, हुतात्मा चौक, प दूरध्वनी: ०२२-६२३।
	ई-मेल:lookshealth
SINNAR BIDI	वेबसाइट:www.l
UDYOG LIMITED	सूच
	सेबी (लिस्टिंग ऑब्लिग
Registered Office: 202 2 nd Floor Terminal 9 75 Nehru Road Vile Parle	रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स
East Mumbai 400099	आणि सहवाचिता नियम
CIN: L16002MH1974PLC017734 Email-: investor@sinnarbidi.com	देण्यात येत आहे की, ३
NOTICE	संपलेल्या तिमाही व
Notice is hereby given pursuant to	अलेखापरिक्षित वित्तीय
Regulation 33 of the LODR 2015	मान्यता देणे याकरिता गुरु
entered into with the Stock Exchange that a meeting of the Board of Directors	रोजी कंपनीच्या संचालव आहे.
of the Company shall be held on	28100285C) pro 524-56
Wednesday November 11th 2020 at	सदर सूचना कंपनीच्या वेवसाईटवर तसेच मुंव
3.00 p.m. at the office of the Company at Camel House, Nashik-Pune Road,	अवसाइटवर तसच मुब www.bseindia.com वे
Nashik- 422011 to consider and to	संचालक
take on record the Un-audited financial results of the Company for the quarter	लुक्स हेल्थ स
ended 30th September, 2020.	Gad bra d
For SINNAR BIDI UDYOG LIMITED Sd/-	
Pratiksha Shah	
Company Secretary	ठिकाण : मुंबई
Date: 5th November 2020 Place: Nashik	दिनांक : ०५.११.२०२
Flace. Washik	
एव्हीटीआयएल एंटरप्राईज लिमिटेड	
CIN:L70100MH1982PLC027263	रलेशा कमर्शि
नोंदणीकृत कार्यालयः १/२०४, नवजीवन सोसायटी,	CIN:L74140MH
श्रा मजला, लॅमिंग्टन रोड, मुंबई-४००००८.	नोंदणीकृत कार्यालयः स
द्र::२३०९२६२६, E-mail:info@avtradeinvest.com Website: www.avtradeinvest.com	हनसोटी लेन, कामालेन,
सूचना	दूर::०२२- Website:www.shiva
सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७(१) नुसार	E-mail:roc.shivar
र्थाश्वरमद्श) रखुलशन्त २०१५ च्या नियम ८७(१) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०२० रोजी	य
संपलेल्या तिमाही व अर्धवर्षकरिता अलेखापरिक्षित वित्तीय	३० सप्टेंबर, २०२० र
निष्ठ्वर्षं विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता कंपनीच्या	अर्धवर्षाकरिता कंपनीच
नोंदणीकृत कार्यालयात गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०२० रोजी द्.२.००वा. कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.	निष्कर्ष आणि अध्यक्षां
नियम ४७(२) नुसार सदर सूचना कंपनीच्या	विचारात घेणे, मान्यत
www.avtradeinvest.com वेबसाईटवर व बीएसई	याकरिता बुधवार, १ ९
लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.	कंपनीच्या संचालक मंह
उपलब्ध आह. एव्हीटीआयएल एंटरप्राईज लिमिटेडकरिता	सदर सूचना मेट्रो पोवि
दिनांकः ०५.११.२०२० सही/-	www.msei.in वेबस
ठिकाणः मुंबई धर्मिष्ठा दर्जी	www.shivamte
कंपनी सचिव व सक्षम अधिकारी	वेबसाईटवर मंडळाद्वारे म
<	वित्तीय निष्कर्षसुद्धा उप
मैस्ट्रॉस इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड	स्लेशा व
टेलिकम्युनिकेशन्स सिस्टिम्स लिमिटेड सौआवएन:एल७४९००एमएच२०१०पीएलसी२००२५४	asset95.13
	1
नोंदणीकृतकार्यालयः प्लॉट क्र.इंएल-६६, इलेक्ट्रॉनिक झोन,	
नादणाकृतकायात्वयः ५ठाट क्र.इएल-६६, इत्सर्ट्रानक झान, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नबी मुंबई-४००७१०, द्रर.:०२२-२७६११९९३/९४, फॅक्सर:०२२-२७६१००९३.	दिनांकः ०५.११.२०२ विकाणः मंबर्द

दर::0२२-२७६११९३/९४, फॅक्स::0२२-२७६१००९३. इ-मेल:tendulkar@metsl.in ठिकाणः वेबसाईट:www.maestroselectronics.com येथे सूचना देण्यात येत आहे की, सेवी (लिस्टिंग ऑस्लिगेशन्स अं सनरा यम तुष्पा दभ्यात थात अक्ष का, सवा (शाल्टर) आगलणावास अप इंडस्लजेबर प्रिकायर्सर्ट्सा रेष्युलेशान्स २०१५ क्या विवाम ४७ सारवाक्ति नियम ३३ नुसार ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तियाही। अर्थ्यथाक्त्रिता कंपनीचे म्यादित पुनर्विलोक्त् जहवाल्यस् नॉदणीकृत लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष अहवाल विचारात घेणे, मान्यता देणे

वेवर अलखागाशका विपाय निष्कृत अहवात विषयाता पण, मानवा दण के नेंदरपटावर येणे याकरिता प्लॉट क्र. इंएल-१६, इल्केट्रॉकिक झोन, टीटीस इंइन्ट्रिक्स एर्डिस , महापे, नवी मुंबई-४००७१० येथे बुधवार, १ नोव्हेंबर, २०२० रोजी दु.३.३०वा. मैस्ट्रॉम इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड टेलिकम्युनिकेशन्स सिस्टिय्स लिथिटेडच्या संचालक मंडळाची सभ सीआव

थे सूचना दे एकमेव) वापरिक्ष दपरावर हे उन्स, १४ रुवार, १२ नोवहेंबर, २०२० रोजी स ११ ००वा. सनगर्दज इस्ट्रीयल ट्रेडर्स लिमिटेडच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे गपढे कंपनीच्या प्रतिभूतीतील व्यवहाराकरिता त्यांचे पदसिद कर्पचारी . बालक व प्रवर्तकांसाठी कंपनीची व्यापार खिडकी १ ऑक्टोवर

			୍ରୁ ଏହି ଅନ୍
		शालिमार प्रोडक्शन्स लिमिटेड	SUBHASH SILK MILL
		नोंदणीवृत्त कार्यालयः ए–९, अी सिध्दीविनायक प्लाझा, प्लॉट क्र.बी–३१, लिंक रोड, अंधेरी (प), मुंबई–४०००५३.	Regd. Off.: G-15, Ground Flo
सितुर्जीया बायोकेमिकल्स लिमिटेड सौआवरनःएल२४१००एमएब१९७४पीएलसी०१७७७३	क्लिओ इन्फोटेक लिमिटेड सीआवएन:एल६५९९०एमएच१९९२पीएलसी०६७४५०	द्र.:0२२-६५५०९२००, Website:www.shalimarpro.com E-mail: contact@shalimarpro.com CIN: L01111MH1985PLC228508	177 Marine Drive, Mumb CIN : L17106MH1970PL NOTICE
नॉदणीकृत कार्यालयः ६/सी, ओसवाल पार्क इमारत क्र.४ कोहौसोलि., जेसलपार्क जवळ, जैन मंदिर, भाईदर (पुर्व), ठाणे,	नोंदणीकृत कार्यालय: ९०१-९०२, ९वा मजला,	यूचना सेबी (लिस्टिंग ऑक्लिगेशन्स अँण्ड डिस्कलोजर रिक्वायरमेंट्स)	Notice is hereby given that pu
महाराष्ट्र-४०११०५. चेवसाईट: www.citurgiabio.in ई-मेल: citurgia_bio@yahoo.com	ॲटलांटा सेंटर, उद्योग भवन समोर,	रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०२० रोजी	(Listing Obligations &
सूचना सूचना सेवी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकाथरमेंटस)	सोनावाला लेन, गोरेगाव (पुर्व), मुंबई-६३.	संपलेल्या द्वितीय तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय	Requirements) Regulations, of the Board of Directors of
म्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७(१)(अ) नुसार येथे सूचना	दूर.:९१−२२-४३२११८००, ई–मेलःclio_infotech@yahoo.com	निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे तसेच इतर व्यवसाय याकरिता कंपनीच्या नोंदणींकृत कार्यालयात १२ नोटहेंबर, २०२०	Mills Limited will be hel
रेण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष	वेबसाइट:www.clioinfotech.in	रोजी कंपनीच्या संवालक मंडळाची सभा होणार आहे. सदर सूचना	November 13, 2020 at 4:0 Registered Office of the Co
विचारात येणे व मान्यता देणे याकरिता गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०२० रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.	सूचना	कंपनीची प्रतिभूली जेखे सूचिबध्द आहे त्या मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या (बीएसई) www.bseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या	purpose of adopting and takin
सदर सूचना व विलीय निष्कर्षांची प्रत कंपनीच्या	ू सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर	www.shalimarpro.com थेवसाईटवर उपलब्ध आहे. शालिमार प्रोडक्शन्स लिमिटेडकरिता	Unaudited Financial Results of for the Quarter and Half
www.citurgiabio.in बेबसाईटवर आणि स्टॉक खसबेंजच्या www.bscindia.com बेबसाईटबर उपलब्ध	रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९(१)	सही/-	September 30, 2020.
आहेत. सित्जींया बायोकेमिकल्स लिमिटेडकरिता	आणि सहवाचिता नियम ४७(१) नुसार येथे सूचना	ठिकाणः मुंबई दिनांकः ०५.१९.२०२० संचालक, डीआयएन:००४९३६२७	By and on behalf of the Boa For Subhas
सही/-	देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या		FOI SUDIAS
देनांकः ०५.१९.२०२० अक्षोद कुमार शर्मा ठिकाणः मुंबईं पूर्ण वेळ संचालक	तिमाही व अर्धवर्षाकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता वृधवार,	पश्चिम रेल्वे	Place : Mumbai Managin
	निष्केष विचारात थण व मान्यता दण वाकारता बुधवार, ११ नोव्हेंबर, २०२० रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची	कोच मित्रा पॅटर्नवर ऑनबोर्ड	Date : 05.11.2020
,,,	सभा होणार आहे.	हाऊसकिंपींग सेवेची तरतुद	
लुक्स हेल्थ सर्विसेस लिमिटेड	यापुढे आम्ही सुचित करीत आहोत की, सेवी (आतील	निविदा सूचना क्र.: एम१३७/१९(बीडीटीएस-	जाहीर सूचन
नीआयएन:एल९३०३०एमएच२०११पीएलसी२२२६३६	व्यापार रोखणे) अधिनियम, २०१५ आणि आतील	कोच मित्रा-२०२०) दि.०४.११.२०२०. कामाचे	श्री. हरदीपसिंग बाहरा हे अ
नोंदणीकृत कार्यालय: ५ व ९, १ व २ मजला, प्लॉट क्र.२७/३३, ब्युमॉन चेंबर्स, नगिनदास मास्टर	व्यक्तीद्वारे नियमन, पर्यवेक्षण व व्यापार अहवालकरिता	नावः २ वर्षांच्या कालावधीकरिता वांद्रे टर्मिनस	अँण्ड दोशी कॉम्प्लेक्स) क
लेन, हुतात्मा चौक, फोर्ट, मुंबई-४००००१.	संचालन आणि आतील प्रक्रियेचा कंपनीचा	येथील कोचिंग डेपोमधील प्रमुख ट्रेन्सवरील मित्रा	हौसिंग सोसायटी लिमिटेड, प
तूरध्वनी: ०२२-६२३६१७३०/३१/३२/३३ ई-मेल:lookshealthserv@gmail.com	सांकेतांकनुसार कंपनीचे सर्व संचालक/केएमपी/पदसिद्ध कर्मचारी/संबंधित व्यक्तींकरिता कंपनीचे शेअर्समधील	पॅटर्नबर ऑनबोर्ड हाऊसकिंपींग सेवेची तरतुद. कामाची अंदाजित रक्तम: रु.८,३६,२९,४४८.६६	सिटी, भावोला, वसई (पश्चिम),
वेबसाइट:www.looksclinic.com	व्यवहाराकरिता व्यापार खिडकी गुरुवार, १ ऑक्टोवर,	(सर्व समाविष्ट). इरठे रक्तम: रू.५,६८,२००/	४०१२०२ (सोसायटी) या सोसाय
सूचना	२०२० पासून बंद केली जाईल आणि ३० सप्टेंबर,	सादर करण्याची तारीख व वेळ: ०७.१२.२०२०	अस्तर (अगरवाल ॲण्ड दोश को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसा
बी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर	२०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता वित्तीय	रोजी दु.१५.००वा. पर्यंत. उघडण्याची तारीख	पत्ताः कौल हेस्टिज सिटी, भावोला
कायरमेंट्स) रेम्युलेशन्स २०१५ च्या नियम २९(१)	निष्कर्ष जनतेकडे सर्व माहिती घोषित झाल्यानंतर ४८	व वेळ: ०७.१२.२०२० रोजी दु.१५.३०वा. पर्यंत. निविदा दस्तावेज, शुद्धिपत्रक व पुढील तपशील	जिल्हा पालघर-४०१२०२ मधी
नाणि सहवाचिता नियम ४७(१) नुसार येथे सूचना	तासांपर्यंत बंद ठेवण्यात येईल.	डाऊनलोड करण्यासाठी कृपया <u>https://</u>	२०३ चे धारक आहेत, यांचे २७.
ण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०२० रोजी	सदर सूचना कंपनीच्या www.clioinfotech.com	www.ireps.gov.in ला भेंट द्या. वास्तविक	निधन झाले आणि सोसायटीला त्य
ांपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता कंपनीचे गलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व	वेवसाईटवर तसेच मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेवसाईटवर उपलब्ध आहे.	प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाही. 0410	जगमोहनकौर वाहरा यांच्या नावे करण्याची इच्छा आहे.
गलखापरिवर्ता वित्तीय गिष्केष विचारति वर्ण व गान्यता देणे याकरिता गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०२०		Follow us on: Y twitter.com/WesternRly	सोसायटी याव्दारे, सोसायटी
ाजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार	संचालक मंडळाच्या आदेशान्वये क्लिओ इन्फोटेक लिमिटेडकरिता		मिळकतीमधील, मयत सभासदाच
नाहे.	सही/-	Trio Mercantile and Trading Ltd	हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास व
ादर सूचना कंपनीच्या www.looksclinic.com	ठिकाणः मुंबई वत्सल शाह	Regd. Office: 613/B, Mangal Aaarambh, Near MC Donalds, Kora Kendra Road,	दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून
वसाईटवर तसेच मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या	दिनांक : ०५.११.२०२० कंपनी सचिव	Borivali West, Mumbai - 400092	आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच
/ww.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.		CIN: L51909MH2002PLC136975 NOTICE	१४ दिवसांत सोसायटीच मिळकतीमधील मयत सभासद
संचालक मंडळाच्या आदेशान्वये लुक्स हेल्थ सविंसेस लिमिटेडकरिता		Notice is hereby given that a Meeting of Board	हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी
लुपल हत्य सायसंस लामटडकाला सही/-	मनुग्राफ इंडिया लिमिटेड	of Directors of the Company is scheduled to	त्यांच्या दावा/ आक्षेपांच्या पुष्ठ्य
प्रितेश दोशी	सीआवएन:एल२९२९०एमएच१९७२पीएलसी०१५७७२	be held on Thursday, 12th November, 2020 inter alia to consider and to take on record the	आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह
पुर्ण वेळ संचालक	नोंदणीकृत कार्यालय: सिधवा हाऊस,	unaudited financial results of the Company for	आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर ब
ठेकाण : मुंबई डीआयएन:०५१५५३१८	१ला मजला, एन.ए. सावंत मार्ग, कुलाबा,	the quarter ended on 30th September, 2020.	प्राप्त झाले नाहीत, तर मय सोसायटीच्या भांडवल/मिळकती
देनांक : ०५.११.२०२०	मुंबई-४००००५. दूर.:०२२-२२८७४८१५/ ०६२०, फॅक्स:०२२-२२८७०७०२,	In this connection and continuation of our	हितसंबंधाशी सोसायटी उपविधीत
	ई–मेल:sharegrievances@manugraph.com,	intimation regarding Trading Window, the trading window for dealing in securities of	देलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास
	वेबसाईट:www.manugraph.com	the Company is already closed for the	असेल, जर सोसायटीच्या भांडवल
रलेशा कमर्शियल लिमिटेड	सूचनाँ	Company's Directors/ officers and	मयत सभासदाच्या शेअर्स व
CIN:L74140MH1985PLC266173	ू सिक्यूरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया	designated employees of the Company from 1st Day of October, 2020 till 14th day of	हस्तातरणास काही दावे/आक्षेप केले तर. सोसायटीच्या उपविधी
नोंदणीकृत कार्यालयः खोली क्र.१८, कैलाश दर्शन, हनसोटी लेन, कामालेन, घाटकोपर, मुंबई-४०००८६.	(लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर	November, 2020.	त्यावर सोसायटी कार्यवाही करेल
વૂર્. :૦૨૨–૨५૧૬૨૪૮૮,	रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ (लिस्टिंग	For Trio Mercantile and Trading Ltd Sd/-	च्या वतीने व करिता
Website:www.shivamtechniprojects.com, E-mail:roc.shivamtechni@gmail.com	रेग्युलेशन्स) च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९	Megha Trivedi	अस्तर (अगरवाल ॲण्ड दोशी
सूचना	नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३०	Place : Mumbai Company Secretary	को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोस
३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व	सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व	Date : 5" November, 2020	सही / - सचिव
३० सण्टबर, २०२० राजा संपलल्या तिमाहा प अर्धवर्षाकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय	अर्धवर्षाकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष इतर विषयांसह विचारात घेणे याकरिता	जाहीर नोटीस	तिकाण: वसई रोड (प.)
निष्कर्ष आणि अध्यक्षांच्या अनुमती इतर प्रकरणे	गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०२० रोजी मनुग्राफ इंडिया		दिनांक: ०६.११.२०२०
विचारात धेणे, मान्यता देणे व नोंदपटावर धेणे	लिमिटेडच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.	तमाम लोकांस याव्दारे कळविण्यात येत	-
याकरिता बुधवार, ११ नोव्हेंबर, २०२० रोजी	सदर सूचना कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्ध आहेत	आहे की, माझे अशिल श्री नरेन्द्र कुमार खिनद्रिया यांनी शॉप क्रं ३०४, सी विंग,	
कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.	त्या स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व	शांती शॉपिंग सेंटर प्रिमायसेस के. सो.लि.	PUBLIC NC
सदर सूचना मेट्रो पोलिटन स्टॉक एक्सचेंजच्या	www.nseindia.com आणि कंपनीच्या	मिरारोड (पु) ठाणे मधिल ५० टक्के	NOTICE is hereby given that n Mahendra Shah is the owner
www.msei.in वेबसाईटवर आणि कंपनीच्या	www.manugraph.com वेबसाईटवर	हक्काबाबत सभासदत्व त्यांच्या नावे	is more particularly defined
www.shivamtechniprojects.com वेबसाईटवर मंडळाद्वारे मान्यतेनंतर अलेखापरिक्षित	उपलब्ध आहेत.	हस्तांतरण् करण्यासाठी संस्थेला अर्ज	hereunder written (hereinafter r
वित्तीय निष्कर्षसुद्धा उपलब्ध होतील.	मनुप्राफ इंडिया लिमिटेडकरिता 	करणार आहे. सदरचा शॉप माझे अशिल	"said Flat ") and is negotiating Hayagriv Jogani (2) Mrs. Neel
रलेशा कमर्शियल लिमिटेडकरिता	सही/- ठिकाण : मुंबई संजय शाह	यांचे वडील श्री गुरदीलचंद खिनद्रिया व आई श्रीमती रंजु खिनद्रिया यांच्या नावे	to sell his said flat.
सही/-	दिनांक : ०४.११.२०२० उपाध्यक्ष व	आहे. श्री गुरदीलचंद खिनद्रिया हे दि.	My Client hereby declares to the
साक्षी सुरेश नासकर	व्यवस्थापकीय संचालक	१४/०३/२०१९ रोजी मरण पावलेले आहे	that he is not having and/or ha previous original title document
दिनांकः ०५.११.२०२० संचालिका		व त्यांचे ५० टक्के हक्क माझ्या अशिलाच्या	said Flat and Shares viz. Ag
ठिकाणः मुंबई डीआयएन:०८६८२६६७	महाराष्ट्र कॉर्पोरेशन लिमिटेड	नावे हस्तांतर करण्यासाठी माझे अशिल	executed between Mr. Abdulr
	महाराष्ट्र कापारशन ालामटड मोंदणीकृत कार्यालयः ९०७/९०८, देव प्लाझा, एस.व्ही. रोड,	संस्थेला अर्ज करणार आहे याबाबतीत	and Mr. Narendra Manilal 16.08.1973 (hereinafter refer
सनराईज इंडस्ट्रीयल ट्रेडर्स लिमिटेड	अंधेरी (प), मुंबई-४०००५८ द्रूर.:०२२-६७४२४८१५ Website: www.mahacorp.in	कोणाची कही हरकत/दावा असल्यास तर त्यांनी सदर नोटीस प्रसिध्द झालेल्या	missing document") which my
नोंदणीकृत कार्यालय: ५०३, कॉमर्स हाऊस, १४०, नागिनदास	E-mail: mcl@visagar.com	तारखेपासुन १४ दिवसाच्या आत खालील	that the previous owners may
मास्टर रोड, फोर्ट, मुंबई-४०००२३. ई-मेल:sitltd@ymail.com	CIN:L71100MH1982PLC028750 यूचना	दिलेल्या पत्त्यावर कळवावे. सदर नमुद	over or my client may have mi and the same has not been
वेवसाईट:www.sunriscindustrial.co.in	सेबी (लिस्टिंग ऑक्लिगेशन्स अँण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९ नुसार	दिवसात हरकत न आल्यास संस्था	All person/s are hereby inform
बूर.:८६५५४३८४५४/९९६९२७१३१० सीआयएन:एल६७१२०एमएच१९७२पीएलसी०१५८७१	येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०२० शेजी	सदरच्या शॉप मधिल ५० ट्क्के हक्क माझे	carry out any transaction with
सूचना	संपलेल्या द्वितीय तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात धेणे व मान्यता देणे तसेच इतर व्यवसाय	अशिलाच्या नावे हस्तांतर करेल.	basis of the said lost/ mis If anyone has already carried o
वेथे सूचना देण्यात केत आहे की, ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपत्नेच्या	याकरिता कंपनीच्या नॉदणीकृत कार्यालयात १२ नोव्हेंबर, २०२० रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. सदर सूचना	सहा विनोद र. ठाकुर (वकील)	or being carrying out kindly infon
तिमाही व अर्धवर्षांकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित विलीय निष्कर्ष (एकमेव) नोंदपटावर घेणे आणि त्याच तिमाहीकरिता वैधानिक	कंपनीची प्रतिभूती जेथे सूचिबध्द आहे त्या मुंबई स्टॉक एक्सर्सेकच्या (बीएसई) www.bseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या	६१९ एस आर ऐ बिल्डींग नं अ ४	in writing on the below mention
लेखापरिक्षकाद्वारे वितरीत मर्यादित पुनर्विलोकन अहवालाची टीप नॉदपटावर घेणे वाकरिता कंपनीचे नॉदणीकत कार्यालय: ५०३, कॉमर्स	www.mahacorp.in वेबसाईटवर उपलब्ध आहे	अय्यपा मंदिरच्या मागे, हनुमान नगर, आर्क्सी रोड, व्यंतिवनी (ग्र) मंबर्ट १०१	14 days from this present oth of any nature whatsoever cre
नादफ्टावर घण याकारता कपनांच नादणीकृत कायालयः ५०३, कामस हाऊस, १४०, नागिनदास मास्टर रोड, फोर्ट, मुंबई-४०००२३ येवे	महाराष्ट्र कॉर्पोरेशन लिमिटेडकरिता सही/-	आकुर्ली रोड, कंदिवली (पु),मुंबई १०१	on basis of such missing do
ग्रवार, १२ नोव्हेंबर, २०२० रोजी स.११.००वा. सनराईज	तिलोकचंद कोठारी		deemed to have been waived



LS LIMITED loor, Prem Kutir, mbai 400020

LC014868

oursuant to SEB & Disclosure 2015, Meet f Subhash Silk eld on Friday, 1:00 P.M. at the Company for the sing on record the of the Company alf year ended oard of Directors

ash Silk Mills Lt

Sd **Dhiral Mehr**

ging Director & CCC DIN: 01409010

ाना

अस्तर (अगरवाल को-ऑपरेटिव्ह पत्ताः कौल हेरिटेः). जिल्हा पालघर // ायटीचे सदस्य असून ोशी कॉम्प्लेक्स) मायटी लिमिटेड. ता. वसई (पश्चिम) गील फ्लॅट क्र.सी ७.०६.२०१९ रोजी त्यांची पत्नी श्रीमती ावे शेअर्स हस्तांतर

रीच्या भांडवल ाच्या सटर शेअर्स र वारस किंवा अन्य डन काही दावे किंव नेच्या प्रसिध्दीपासून च्या भांडवल ग्दाच्या शे अर्स त्याच्या/तिच्या ह्यर्थ अशी कागदपत्रे ह मार्गविण्यात ये काही दावे/आक्षेप यत सभासदाच्य तीमधील शेअर्स ब ोतील तरतदींमधील म मोमागरी मोकली ल/मिळकतीमधील व हितसंबंधाच्या प सोसायटीने प्राप्त धीतील तरतुर्दीनुसा ल.

शी कॉम्प्लेक्स) सायटी लिमिटेड

OTICE

my client Mr. Yatir of the Flat which in the Schedule referred to as the ing with Mrs. Ruch ena Kaushik Sha

the public at large has lost/ misplace ent in relation to th Agreement of Sai Jrehman M. Khar Kacheria dated erred to as "lost nv client assume y not have hande nissed and /or los en found till date med not to deal of ith anyone on the nissing document out any transactio orm the undersigne oned address within therwise any right created/ transferre document shall b eemed to have been waived to all intents an purpose AND Any person who finds the said agreement/s OR title documents should intimate to the undersigned & if any person/s having any m or right in respect of the said Flat h

व्हाईट ऑर्गेनिक रिटेल लिमिटेड

अर्धावर्षाकरिता कंपनिचे अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे

याकरिता शुक्रवार, दिनांक १३ नोव्हेंबर, २०२० रोजी दुपारी १.०० वा. कंपनीच्या


टॉरमॅट लिमिटेडकरित

सही/-

एस. चक्रबर्ती


कंपनी सचिव

संचालक मंडलाची सभा नोंदणीकृत कार्यालयात होणार आहे.



FLAT NO. 1, GROUND FLOOR, (formerly known as Omkar Apartment) The Paradis CHS Limited, Paily Pada, Trombay Mumbai-400 088. Sd/- Mr. M A SAIYED ADVOCATE

18-B, Medows House, 3rd Floor 39, N. M. Road, Fort, Mumbai-400088 Date: 06/11/202 lace: Mumbai



शिक्का



www.bseindia.com वेबसाईटवर आणि

कंपनीच्या www.kflindia.com वेबसाईटक

कामदगिरी फॅशन लिमिटेडकरित

गौरव के. सोनी

कंपनी सचिव

स्थळ : मुंबई

दिनांक:०६-११-२०२०

उपलब्ध आहे.

ठिकाणः मुंबई

दिनांकः ०५.११.२०२०

लिमिटेडकरिता

दिनांक : ०५.११.२०२०

सही/-

विमल टांक

कंपनी सचिव

गणः मुंबई

दिनांकः ०५,५५,२०२०

डीआयएन:००४१३६२७

the publication of this notice with the copies of सदर vant proof to support the claim and objection. If www.poddarhousing.com वेवसाईटवर आणि no claim / objection are received within the period स्टॉक एक्सचें जच्या www.bseindia.com व prescribed above the owner MR. VAMAN GOPAL www.nseindia.com वेवसाईटवर उपलब्ध आहे. MORE shall be at liberty to deal for sale proceedi पोदार हौसिंग अण्ड डेव्हलपमेंट with MR. SWAPNIL KASHINATH RANE. Adv. Deepak Paikrao and Associates Shop No.33-BASS-004442, Opp. Bldg.No.180, (पुर्वीची पोदार डेव्हलपर्स लिमिटेड) Next to Deepak Flour Mill, Kannamwar Nagar-2 Vikhroli(E), Mum-83. Tel.No. 25770518/9869212654. ठिकाण : म्ंबई

Date: 06.11.2020

सही/-

Place: Mumbai

देनांक: ०४.११.२०२०